

सहाय्यक वन संरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी)  
संवर्गाची दि.०१/०१/२०२४ रोजीची अंतिम  
ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग

शासन परिपत्रक क्र.एमएफएस १०.२४/ प्र.क्र.१४७/फ-८

मादाम कामा मार्ग, हुतत्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: २० जानेवारी, २०२५

**वाचा :-** १) महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र.एमएफएस १०.२४/ प्र.क्र.१४७/फ-८

दि.२७.११.२०२४

२) अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कार्मिक) नागपूर यांचे क्र.कक्ष-९/मवसे/मुले/

जे.सू./प्र.क्र.०१/२४-२५/१३५४/२४-२५, दि.०१.०१.२०२५ रोजीचे पत्र.

**शासन परिपत्रक -**

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि.२१/१०/२०११ अन्वये शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांची ज्येष्ठतासूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्ध करणे याबाबतचे सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहे.

२. सहाय्यक वनसंरक्षक संवर्गाच्या ज्येष्ठता यादी विरुद्ध श्री.राजेंद्र नाळे, विभागीय वन अधिकारी यांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजी नगर येथे मुळ अर्ज क्र.२७४/२०२४ व श्री.अमोल थोरात, विभागीय वन अधिकारी यांनी मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे मूळ अर्ज क्र.१४४५/२०२४ दाखल केला आहे. सदर मूळ अर्ज सुनावणीसाठी प्रलंबित आहे. संदर्भाधीन दि.२७.११.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सहाय्यक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची तात्पुरती सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. सदर तात्पुरत्या ज्येष्ठतायादीवरून अंतीम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), म.रा. नागपूर यांनी संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुषंगाने सहाय्यक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गाची दि.०१/०१/२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची या सोबत "जोडपत्र-अ" मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

४. सदर ज्येष्ठतायादी मा.उच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात प्रलंबित असणाऱ्या याचिका क्र.८४५२/२००४ मधील T.A. १/२०१४ आणि T.A. २/२०१४, मा.उच्च न्यायालय, मुंबई रिट याचिका क्र.२७९७/२०१७ महाराष्ट्र शासन विरुद्ध श्री.विजय घोरे तसेच इतर संलग्न न्यायालयीन प्रकरणात दि.०४/०८/२०१७ रोजी दिलेला निर्णय व त्याविरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल विशेष अनुमती

याचिका क्र.३३१५१/२०१७ मधील निर्णयाच्या अधिन जेष्ठतायादीमधील पदोन्नतीने नियुक्त अधिकाऱ्यांची नावे ही त्यांच्या निवडसूचींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता मिळणेच्या अधिन राहून समाविष्ट करण्यात येत आहेत.

५. सदर शासन परिपत्रक त्यासोबतच्या “जोडपत्र-अ” सह महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्याचा संगणक संकेतांक २०२५०१२०१२३७०५१३१९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आनंदा शेंडगे)  
अवर सचिव (वने)  
महसूल व वन विभाग

प्रति,

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), नागपूर.
३. प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
५. सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
६. सर्व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक/वन्यजीव)
७. सर्व वनसंरक्षक / उपवनसंरक्षक.
८. सर्व विभागीय वन अधिकारी/उप विभागीय वन अधिकारी
९. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र २, नागपूर
१०. मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
११. प्रधान सचिव (वने) यांचे स्वीय सहाय्यक
१२. संबंधित अधिकारी / प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), म.रा.नागपूर यांचे मार्फत
१३. निवड नस्ती (फ-८ कार्यासन).

१) संवर्गाचे नाव :- सहाय्यक वनसंरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी)

**जोडपत्र - अ**

२) वेतनश्रेणी :- एस-१८ रुपये ४९१००-१५५८००

३) दि. ०१/०१/२०२४ ची अंतिम ज्येष्ठता सूची (दिनांक ३१/१२/२०२३ पर्यंत नियुक्त सहाय्यक वनसंरक्षक)

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहाय्यक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	सी.डी.भारमल	अनु.जमाती.	०६.०७.१९६४	०४.०१.८८	सरळसेवा	१९८४	०४.०१.८८	३१.०७.२०२२	सेवानिवृत्त २०२२
२	२	व्ही.डी.जावळेकर	-	०१.१२.१९६२	१३.०१.८९	सरळसेवा	१९८५	१३.०१.८९	३०.११.२०२२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३	३	व्ही.जे.भिसे	खुला	०९.०४.१९६४	०५.०१.८९	सरळसेवा	१९८५	०५.०१.८९	३०.०४.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४	४	सी.एल.धुमाळ	खुला	२४.०५.१९६२	०४.०१.८९	सरळसेवा	१९८५	०४.०१.८९	३१.०५.२०२२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
५	५	एन.ए.विवरेकर	खुला	३०.०५.१९६३	०५.०१.८९	सरळसेवा	१९८५	०५.०१.८९	३१.०५.२०२३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
६	६	एच.जी.धुमाळ	खुला	१०.०८.१९६४	०३.०१.८९	सरळसेवा	१९८५	०३.०१.८९	३१.०८.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७	७	व्ही.टी.घुले	भ.ज-क	२४.१०.१९६४	०५.०१.८९	सरळसेवा	१९८५	०५.०१.८९	३१.१०.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
८	८	वाय.एल. केसकर	भज (क)	०७.०६.१९६४	१०.१०.०५	पदोन्नत	निरंक	१०.१०.०५	३०.०६.२०२२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९	९	एस.व्ही.मंकावार	अ.ज.	५.११.१९६४	१२.१२.०५	पदोन्नत	निरंक	१२.१२.०५	३०.११.२०२२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०	१०	आर. ए. सातेलीकर	अनु.जमाती	२०.०६.१९६४	२२.०२.०८	पदोन्नत	निरंक	२२.०२.०८	३०.०६.२०२२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११	११	ए.डब्ल्यू.निमजे	विमाप्र	१७.०६.१९७०	२५.०५.१०	पदोन्नत	निरंक	२५.०५.१०	३०.०६.२०२८	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२	१२	एम.के. गोखले	विमाप्र	२२.१२.१९६८	०७.०५.१२	पदोन्नत	निरंक	०७.०५.१२	३१.१२.२०२६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१३	१३	केशव जयवंत वाबळे	खुला	१४.०१.१९७८	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०१.२०३६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१४	१४	उत्तम शंकर सांवत	खुला	१४.०३.१९८१	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०३.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५	१५	नंदकिशोर व्यंकटेश काळे	खुला	१८.०८.१९७५	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०८.२०३३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१६	१६	विजय गजानन माने	खुला (खेळाडू)	१७.०७.१९८२	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०७.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१७	१७	अप्पासाहेब सुभाष निकत	खुला	२८.०५.१९८२	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८	१८	महादेव नामदेव मोहीते	खुला	२८.०५.१९८२	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.११.२०३५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१९	१९	कृष्णा बाबाजी भंवर	इमाव	०५.०९.१९८५	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.०९.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२०	२०	धरमविर दगडु सालविवृल	खुला	०१.०६.१९७८	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०३६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२१	२१	श्रीमती सुवर्णा रविंद्र माने (पुर्वीचे कु. सुवर्णा रामदास झोळ)	खुला	३१.०७.१९८३	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०७.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२२	२२	उमेश गोरक्षनाथ वावरे	खुला	०८.०३.१९८१	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०३.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२३	२३	संतोष दत्तात्रय सस्ते	खुला	१४.०१.१९७९	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०१.२०३७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२४	२४	सैपुन इमाम शेख	खुला	२०.०२.१९७८	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	२८.०२.२०३६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२५	२५	प्रमोदकुमार बी. पंचभाई	अनु. जाती	०९.०५.१९७८	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०३६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२६	२६	शरद सोमा करे	भज-क	०१.०६.१९८२	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२७	२७	कु. सरोज मोहन गवस	खुला	०९.०७.१९८३	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०७.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२८	२८	सचिन अरविंद रेपाळ	विमाप्र	१७.०२.१९८४	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	२८.०२.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२९	२९	विजय राजाराम खेडकर	इमाव	०४.०५.१९८१	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०३९	मृत्यु
३०	३०	राहुल भाष्करराव गवई	अनु.जाती	२८.०६.१९८०	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.०६.२०३८	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३१	३१	श्रीमती निता सचिन कट्टे (कु. निता भाऊसाहेब ढेरे)	खुला	२१.०४.१९७९	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.०४.२०३७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३२	३२	लक्ष्मण मानक पाटील	इमाव (खेळाडू)	१९.०८.१९८१	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०८.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३३	३३	अमोल रामभाऊ सातपुते	खुला	१८.०५.१९७९	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०३७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३४	३४	मनोजकुमार निबाजी खैरनार	भज-ब	०९.०२.१९७५	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	२८.०२.२०३३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३५	३५	कु. स्नेहलता दिलीपराव पाटील	खुला	१३.०८.१९८४	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०८.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३६	३६	श्रीमती किर्ती किशोर जमदाडे-कोकाटे (कु. किर्ती दादासाहेब जमदाडे)	अनु.जाती	०३.०९.१९८३	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.०९.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३७	३७	श्रीमती दिपाली राजन तलमले (कु. दिपाली लक्ष्मण वनकर)	इमाव	२५.०५.१९८१	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०५.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३८	३८	कु. मानिषा महादेव पाटील	खुला	१९.०६.१९८४	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.०६.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
३९	३९	योगेश टिकारामजी वाघाये	खुला	२८.०९.१९७९	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३०.०९.२०३७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४०	४०	दिपक पोपटराव खाडे	भज-ड	१०.७.१९८१	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०७.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४१	४१	राम शंकर धोत्रे	विजा-अ	१२.०७.१९८४	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०७.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४२	४२	कु. प्रियंका नवनाथ गंगावणे	अनु.जाती	०९.०१.१९८५	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०१.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत मृत्यु- मे. २०२१
४३	४३	प्रशांत खांदेराव खाडे	अनु.जमाती	२४.०१.१९८०	११.०७.१२	सरळसेवा	२००७	११.०७.१२	३१.०१.२०३८	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४४	४४	विशाल हनुमंत माळी	इमाव	२३.०५.१९८१	१७.०८.१२	सरळसेवा	२००७	१७.०८.१२	३१.०५.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४५	४५	श्रीमती स्नेहल मिलींद पाटील (स्नेहल बी. माहानूर)	खुला	२५.०५.१९८६	२९.०९.१२	सरळसेवा	२००७	२९.०९.१२	३१.०५.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४६	४६	शैलद्रकुमार बाळकृष्णा जाधव	अनु.जाती	३०.१०.१९७२	१९.१०.१२	सरळसेवा	२००७	१९.१०.१२	३१.१०.२०३०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४७	४७	गिता सदाशिव नन्नावरे	अनु.जमाती	२५.११.१९७७	१७.०७.१३	सरळसेवा	२००७	१७.०७.१३	३०.११.२०३५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
४८	४८	एस.जी.पुराणोक	खुला	१२.१२.१९६४	०६.०८.१३	पदोन्नत	निरंक	०६.०८.१३	३१.१२.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
४९	४९	एस.के.त्रिपाठी	खुला	१५.०८.१९६४	२६.११.१३	पदोन्नत	निरंक	२६.११.१३	३१.०८.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
५०	५०	मच्छिद्रानाथ राजाराम गायकर	खुला	०१.०६.१९६४	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
५१	५१	नंदकुमार नानासाहेब कुपते	खुला	०५.०२.१९६५	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	२८.०२.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
५२	५२	अनंत भैय्याजी तारसेकर	खुला	१८.०६.१९६४	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
५३	५३	हनुमंताचारी व्यंकटद्री माडभुषी	खुला	२५.०३.१९६६	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३१.०३.२०२४	मृत्यु
५४	५४	अशोक मधुसुद सामक	खुला	०३.११.१९६५	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३०.११.२०२३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
५५	५५	विनोद दिनकरराव डेहनकर	खुला	१०.१०.१९६४	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३१.१०.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
५६	५६	दिलीप शामराव टेकाडे	खुला	११.०६.१९६४	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
५७	५७	विवेक वासुदेव मोरे	खुला	२२.०३.१९६५	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३१.०३.२०२३	वि.व.अ. पदावर पदोन्नत

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
५८	५८	सुभाष राधाकिसन दुमारे	अनु.जमाती	०४.०६.१९६५	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३०.०६.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
५९	५९	सुभाष पांडुरंग बागडी	भज-ब	१६.०६.१९६६	२१.०२.१४	पदोन्नत	निरंक	२१.०२.१४	३०.०६.२०२४	स्वेच्छा सेवानिवृत्त, फेब्रु-२३
६०	६०	मधुकर बळवंत चंदनशिवे	अनु.जाती	१८.०१.१९६५	१६.०५.१४	पदोन्नत	निरंक	१६.०५.१४	३१.०१.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
६१	६१	दिपक नागनाथ शंकरवार	अनु.जमाती	०१.०९.१९६८	१६.०५.१४	पदोन्नत	निरंक	१६.०५.१४	३१.०८.२०२६	
६२	६२	वैभव शरद भालेराव	अनु.जाती	२८.०३.१९६५	१७.०७.१४	पदोन्नत	निरंक	१७.०७.१४	३१.०३.२०२३	मृत्यु
६३	६३	दिपक लडकु मते	खुला	०५.०७.१९६५	१७.०७.१४	पदोन्नत	निरंक	१७.०७.१४	३१.०७.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
६४	६४	सुरेश चंद्रराव साळुंखे	खुला	०१.१०.१९६८	१७.०७.१४	पदोन्नत	निरंक	१७.०७.१४	३०.०९.२०२६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
६५	६५	रविंद्र रामराव कुळकर्णी	खुला	२३.०१.१९६५	१७.०७.१४	पदोन्नत	निरंक	१७.०७.१४	३१.०१.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
६६	६६	जगदिश लक्ष्मण शिंदे	अनु.जाती	१६.०६.१९६६	१७.०७.१४	पदोन्नत	निरंक	१७.०७.१४	३०.०६.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
६७	६७	यशवंत श्रीरामजी बहाळे	इमाव	०२.०५.१९७३	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३१.०५.२०३१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
६८	६८	उदय चंद्रकांत ढगे	खुला	२४.०६.१९८६	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०६.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
६९	६९	सागर दत्ताकर्मा गवते	खुला	१२.०४.१९८६	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०४.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७०	७०	हरिश्चंद्र सुभाष वाघमोडे	भज-क	१४.०९.१९८३	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०९.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७१	७१	मोहन बाबुराव नाईकवाडी	खुला	०२.०१.१९८२	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३१.०१.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७२	७२	स्वप्नील तुकाराम घुरे	खुला	१५.०६.१९८२	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०६.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७३	७३	सचिन बापुराव कंद	इमाव	२४.१२.१९८३	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३१.१२.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७४	७४	रेवती अनिल कुळकर्णी	खुला	३०.८.१९८४	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३१.०८.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७५	७५	श्रीमती कल्पना मोहन नाईकवाडी (कल्पना बबन टेमगिरे)	खुला	१०.०१.१९८३	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३१.०१.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७६	७६	कांचन ज्ञानोबा पवार	खुला	०३.०४.१९८६	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०४.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७७	७७	बाळकिशोर अर्जुन पोळ	अनु.जाती	२३.०३.१९७७	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३१.०३.२०३५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७८	७८	सारिका व्यंकट जगताप	खुला	१४.०६.१९८५	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०६.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
७९	७९	शांतनिक श्यामसुंदर भागवत	विमाप्र	११.११.१९७७	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.११.२०३१	वि.व.अ. पदावर पदोन्नत

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
८०	८०	प्रितमसिंग गुलाबसिंग कोडापे	अनु.जमाती	१६.०४.१९७७	१७.०७.१४	सरळसेवा	२००८	१७.०७.१४	३०.०४.२०३५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
८१	८१	श्रीमती सोनल हेमंत कामडी (सोनल प्रल्हाद मते)	इमाव	२२.१२.१९८५	१९.०८.१४	सरळसेवा	२००८	१९.०८.१४	३१.१२.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
८२	८२	नरेंद्र होमदेवराव शेंडे	खुला	०६.०५.१९६५	२१.०८.१४	पदोन्नत	निरंक	२१.०८.१४	३१.०५.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
८३	८३	कृष्णविलास भानुदास पांडे	खुला	०६.०७.१९६४	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३१.०७.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
८४	८४	संजय पांडुरंग कडु	खुला	२०.१०.१९६५	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३१.१०.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
८५	८५	सुनिल ज्ञानेश्वर निकम	खुला	२१.१२.१९६४	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३१.१२.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
८६	८६	दिलीप यशवंत भुरके	खुला	१०.०४.१९६६	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३०.०४.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
८७	८७	संदिप नामदेवराव क्षिरसागर	खुला	१९.१०.१९६६	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३१.१०.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
८८	८८	भगवान नामदेव पायधन	खुला	३१.०३.१९६५	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३१.०३.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
८९	८९	शिवाजी सर्जेराव नाईकवाडे	खुला	२५.०६.१९६४	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
९०	९०	संजय बबन कांबळे	अनु. जाती	२३.०२.१९६८	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	२८.०२.२०२५	
९१	९१	जगदिश नारायण येडलावार	अनु. जमाती	०२.१०.१९६९	१७.०४.१५	पदोन्नत	निरंक	१७.०४.१५	३१.१०.२०२७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९२	९२	श्रीमंत मानिकराव गायकवाड	अनु.जाती	०६.०१.१९६४	१२.०८.१५	पदोन्नत	निरंक	१२.०८.१५	३१.०९.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
९३	९३	गजानन विठ्ठल सानप	भज-ड	२१.०७.१९६६	१८.१०.१५	पदोन्नत	निरंक	१८.१०.१५	३१.०७.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९४	९४	मंगेश गोविंदराव ठेंगडी	खुला	२५.०८.१९७१	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३१.०८.२०२९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९५	९५	सुहास रतिलाल पाटील	खुला	०५.०६.१९६७	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३०.०६.२०२५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९६	९६	रामदास गवाराम पुजारी	खुला	०१.०६.१९६४	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
९७	९७	संजय विश्राम पाटील	खुला	०९.१२.१९६६	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३१.१२.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९८	९८	सुरेंद्र तुकाराम काळे	खुला	११.०३.१९६७	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३१.०३.२०२५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
९९	९९	व्यंकट नागोराव गायकवाड	अनु.जाती	०१.०२.१९६४	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३१.०१.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१००	१००	जी.पी. बोबडे	भज-क	३१.०१.१९६७	२५.०२.१६	पदोन्नत	निरंक	२५.०२.१६	३१.०१.२०२५	
१०१	१०१	विशाल किसन बो-हाडे	इमाव	०४.०२.१९८१	२८.०१.१७	सरळसेवा	२००८	२८.०१.१७	२८.०२.२०३९	

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१०२	१०२	मकरंद प्रकाश गुजर	इमाव	२४.११.१९८६	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.११.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०३	१०३	श्रीकांत सुभाष पवार	खुला	२७.१०.१९८९	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.१०.२०४७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०४	१०४	प्रदिप एकनाथ पाटील	इमाव	१०.१०.१९८८	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.१०.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०५	१०५	अमोल पांडुरंग थोरात	खुला	०४.०२.१९८६	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	२८.०२.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०६	१०६	कु. गीता विशाल पवार	अनु.जाती	२१.०१.१९८५	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०१.२०४३	
१०७	१०७	प्रशांत पोपटराव वरुडे	इमाव	२३.०७.१९८६	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०७.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०८	१०८	राजेंद्र रामदास सदगीर	इमाव	०९.०७.१९८७	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०७.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१०९	१०९	सुहास गेनभाऊ बढेकर	खुला	०२.०५.१९८४	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०५.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११०	११०	हेमंत यशवंत शेवाळे	इमाव	३०.१२.१९८५	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.१२.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१११	१११	भरत बाबुराव शिंदे	खुला	०८.०५.१९८५	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०५.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११२	११२	कु. अश्विनी संतोष खोपडे	खुला	२९.०४.१९८७	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०४.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११३	११३	राजेंद्र पुंडलिक नाले	इमाव	०४.०४.१९८४	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०४.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११४	११४	गणेश रामहरी रनदिवे	खुला	१६.०५.१९८७	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०५.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११५	११५	अशोक राम प-हाड	इमाव	३०.९.१९८८	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०९.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११६	११६	कु. आशागौतम भोंग	इमाव	१५.०६.१९८९	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०६.२०४७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११७	११७	सोनल भिमराव भडके	अनु.जाती	१७.०७.१९८८	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०७.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११८	११८	राजन दादाराव तलमले	इमाव	३०.१०.१९८०	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.१०.२०३८	वि.व.अ. पदावर पदोन्नत
११९	११९	बापु केरपा करे	भज-क	१०.०८.१९८८	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०८.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२०	१२०	नितीन चंद्रभान गोंडाने	अनु.जाती	२२.०५.१९८९	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०५.२०४७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२१	१२१	विपुल अमरसिंग राठोड	विजा-अ	२५.०९.१९८८	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०९.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२२	१२२	कु. प्रनिता नरेशराव पारधी	अनु.जमाती	२६.०८.१९९०	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०८.२०४८	वि.व.अ. पदावर पदोन्नत



अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१२३	१२३	अमितराज रमेश जाधव	अनु.जाती	०७.१२.१९८५	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.१२.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२४	१२४	अमोल बाबासाहेब गरकल	भज-ड	३०.७.१९८२	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.०७.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२५	१२५	कु.तृप्ती आनंदराव निखाते	खुला	२६.०६.१९८८	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०६.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२६	१२६	कु.गिरीजा नरेंद्र देसाई	खुला	२८.११.१९८४	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.११.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२७	१२७	श्रीमती. पुष्पा परसराम पवार	खुला	०५.०९.१९८६	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३०.०९.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२८	१२८	नितेश शंकर देवगडे	अनु.जाती	०६.१२.१९८३	२८.०१.१७	सरळसेवा	२०१२	२८.०१.१७	३१.१२.२०४१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१२९	१२९	कु.विज्ञा प्रभाकर वसव	भज-ब	०४.०३.१९८७	०६.०३.१७	सरळसेवा	२०१२	०६.०३.१७	३१.०३.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१३०	१३०	वसंत गोपाळ साबळे	अनु.जाती	२८.०२.१९६५	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	२८.०२.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१३१	१३१	राजीव बापुसाहेब घाटगे	खुला	२१.११.१९६६	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	३०.११.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१३२	१३२	रामचंद्र कौंडाजी संगभोर	अनु.जमाती	१२.०३.१९६४	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	३१.०३.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१३३	१३३	रमेश गेणु देवखिळे	खुला	०१.०६.१९६४	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१३४	१३४	दिगंबर मनोहर दहिबावकर	खुला	०८.१०.१९६५	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	३१.१०.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१३५	१३५	राजेंद्र तातोबा मगदुम	खुला	२०.०६.१९६८	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	३०.०६.२०२६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१३६	१३६	जयसिंग भागुजी पडवळ	खुला	१६.०१.१९६५	११.०५.१७	पदोन्नत	निरंक	११.०५.१७	३१.०१.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१३७	१३७	दिलीप वाघचौरे	अनु.जाती	१९.०२.१९६५	२५.०५.१७	पदोन्नत	निरंक	२५.०५.१७	२८.०२.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१३८	१३८	कु. लिना राजेश्वर आदे	इमाव	०७.०४.१९७८	२७.०५.१७	सरळसेवा	२०१२	२७.०५.१७	३०.०४.२०३६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१३९	१३९	शेख अब्दुल मज्जीद अब्दुल रज्जाक	खुला	१५.०९.१९६४	११.०८.१७	पदोन्नत	निरंक	११.०८.१७	३०.०९.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१४०	१४०	रविशंकर माधव वाकडे	अनु.जाती	०४.०९.१९६४	११.०८.१७	पदोन्नत	निरंक	११.०८.१७	३०.०९.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१४१	१४१	अरुण गंगाधर पाटील	अनु.जमाती	१२.०५.१९६४	११.०८.१७	पदोन्नत	निरंक	११.०८.१७	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१४२	१४२	शंकर मोंडी गाजर्लावार	विमाप्र	१९.०४.१९६४	११.०८.१७	पदोन्नत	निरंक	११.०८.१७	३०.०४.२०२२	मृत्यु
१४३	१४३	सुजित नामदेवराव नेवसे	इमाव	१८.०५.१९८७	०२.०३.१८	सरळसेवा	२०१२	०२.०३.१८	३१.०५.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१४४	१४४	कु. प्रिया आर. म्हैसकर	अनु.जाती	०४.०९.१९८७	१४.०३.१८	सरळसेवा	२०१२	१४.०३.१८	३०.०९.२०४५	राजीनामा दिला आहे.
१४५	१४५	विलास रघुनाथ शिंदे	खुला	०९.०१.१९६४	०८.०३.१९	पदोन्नत	निरंक	०८.०३.१९	३१.०१.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१४६	१४६	संजय शिवाजीराव मोरे	खुला	१७.०२.१९६७	०८.०३.१९	पदोन्नत	निरंक	०८.०३.१९	२८.०२.२०२५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१४७	१४७	मुक्ताबाई विश्वनाथ टेकाळे	खुला	०४.१२.१९८९	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३१.१२.२०४७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१४८	१४८	महेश छगन खोरे	खुला	१९.०४.१९८८	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३०.०४.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१४९	१४९	गणेश निवृत्ती पाटोळे	खुला	०३.०५.१९८७	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३१.०५.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५०	१५०	उत्तम महादेव फड	खुला	१७.०४.१९८९	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३०.०४.२०४७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५१	१५१	अमोल गौराम जाधव	इमाव	३०.१२.१९९०	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३१.१२.२०४८	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५२	१५२	रामेश्वरी अशोक बोंगाळे	इमाव	१९.१२.१९८९	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३१.१२.२०४७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५३	१५३	निकीता जयराम चौरे	अनु. जमाती	१८.०८.१९९१	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३१.०८.२०४९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५४	१५४	संदिप बाबु चव्हाण	विजा-अ	१२.०६.१९९०	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३०.०६.२०४८	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५५	१५५	अनंत नामदेव डिंगोळे	खुला	२१.०४.१९८८	१४.०३.१९	सरळसेवा	२०१४	१४.०३.१९	३०.०४.२०४६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५६	१५६	श्रीनिवास लिंगना लखमवाड	अनु. जमाती	०३.११.१९८५	२९.०४.१९	सरळसेवा	२०१४	२९.०४.१९	३०.११.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५७	१५७	विनायक भालचंद्र पुराणिक	खुला	१८.०६.१९६६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०२४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१५८	१५८	सुनिल रतनराव पाटील	विजा-अ	११.०४.१९६५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०४.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१५९	१५९	पांडुरंग सी.वाघचौरे	इमाव	०७.०६.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१६०	१६०	ज्ञानदेव तुळशीराम हिरवे	खुला	०१.०६.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१६१	१६१	इस्माईल दाऊद जालगांवकर	खुला	०१.०६.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१६२	१६२	कृष्णदास शंकरराव सोमासे	खुला	०४.०६.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१६३	१६३	संजय परशुराम कदम	खुला	१०.११.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.११.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१६४	१६४	बबन तुकाराम कोळेकर	इमाव	०१.०६.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१६५	१६५	महेश नारायण परब	खुला	२२.०३.१९६५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०३.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१६६	१६६	संगिता मधुकर निरफळ	खुला	२९.०१.१९८६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०१.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१६७	१६७	दादा विष्णु राऊत	इमाव	१४.०६.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१६८	१६८	सुरेश अशोक वडोदे	इमाव	२८.१०.१९८४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.१०.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१६९	१६९	नरेंद्र गोपीनाथ चांदेवार	इमाव	३०.०१.१९८१	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०१.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७०	१७०	श्रीमती प्रियंका निलेश बर्गे (प्रियंका प्रकाशराव शिंदे)	खुला	२९.०७.१९८६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०७.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७१	१७१	किशोरकुमार मारुतराव येळे	भज-क	१३.०६.१९८४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०४२	
१७२	१७२	श्रीनिवास कृष्णनाथ पाचगावे	भज-क	१६.०९.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०९.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७३	१७३	किरण दिनकर पाटील	खुला	०६.०६.१९८४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७४	१७४	संदिप अर्जुन गवारे	इमाव	२६.०१.१९८४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०१.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७५	१७५	तुषार हरिश्चंद्र ढमढेरे	खुला	२१.०३.१९८७	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०३.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७६	१७६	श्रीमती रुपाली तुकाराम भिंगारे	खुला	०४.०९.१९८४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०९.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७७	१७७	श्रीमती शुभांगी दत्तात्रय चव्हाण	खुला	२६.०२.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	२८.०२.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७८	१७८	गणेशराव अंबादास झोळे	इमाव	०१.०६.१९८१	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१७९	१७९	मच्छींद्र भास्करराव थिंगळे	अनु.जमाती	२५.०२.१९८६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	२८.०२.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८०	१८०	श्रीमती मनिषा धोंडीराम भिंगे	भज-क	१५.११.१९८६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.११.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८१	१८१	विष्णु जयराम गायकवाड	अनु.जमाती	०१.०६.१९७६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०३४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८२	१८२	लक्ष्मण अरुण आवारे	खुला	०१.०६.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८३	१८३	अतुल रामभाऊ देवकर	खुला	२०.१२.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.१२.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८४	१८४	बापू छगन येळे	भज-क	०१.०२.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०१.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८५	१८५	सचिन उत्तम शिंदे	विमाप्र	०७.११.१९७८	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.११.२०३६	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८६	१८६	नंदकिशोर रघुवीर राऊत	अनु.जमाती	०२.०२.१९८६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	२८.०२.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१८७	१८७	सौ. शिल्पा रमेश देवडकर (शिल्पा बापुराव रुपनवार)	भज-क	१४.०५.१९८५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८८	१८८	सुनिल शालीकराव शिंदे	खुला	२२.०२.१९७९	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	२८.०२.२०३७	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१८९	१८९	सौ. रेश्मा सुधिर मोरे (रेश्मा अशोक व्होरकाटे)	भज-क	०९.०४.१९८६	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०४.२०४४	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१९०	१९०	संजय निवृत्ती वाघमोडे	भज-क	०३.०३.१९७३	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०३.२०३१	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१९१	१९१	प्रदिप ज्ञानदेव बुधनवार	भज-क	०७.०४.१९८४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०४.२०४२	वि.व.अ. पदावर पदोन्नत
१९२	१९२	राजेंद्र वसंतराव कुळकर्णी	खुला	२१.०६.१९६५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१९३	१९३	बाळाजी हरिश्चंद्र कोळगे	खुला	०१.०६.१९६५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०५.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१९४	१९४	विक्रम गोविंदा अहिरे	अनु. जाती	३१.१२.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.१२.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१९५	१९५	रत्नाकर अनंतराव नागापुरकर	खुला	०५.०१.१९६५	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३१.०१.२०२३	सेवानिवृत्त सन २०२३
१९६	१९६	मधुकर जनार्दन कावरे	खुला	१४.०६.१९६४	२७.०५.१९	पदोन्नत	निरंक	२७.०५.१९	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१९७	१९७	श्री. साईनाथ गंगाधरराव नरोड	अ.ज.	२६.०५.१९८१	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	२५.०६.१९	३१.०५.२०३९	मानिव दिनांक मंजूर करण्यात आला आहे.
१९८	१९८	विजय पांडुरंग सुर्यवंशी	खुला	१८.११.१९६४	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.११.२०२२	सेवानिवृत्त सन २०२२
१९९	१९९	श्री. इंद्रजित वसंतराव निकम	खुला	२७.११.१९८२	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.११.२०४०	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२००	२००	रोशन प्रदिप राठोड	विजा-अ	२७.१०.१९८५	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.१०.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२०१	२०१	श्रीमती राधीका गंगाधर फलफले	खुला	१०.०२.१९८७	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	२८.०२.२०४५	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२०२	२०२	सो. ज्योती दीपक घोरपडे (श्रीमती ज्योती भगवान पवार)	खुला	३०.०७.१९८१	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.०७.२०३९	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२०३	२०३	संदिप भारत गिरी	भज-ब	०२.०६.१९८१	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.०६.२०३९	
२०४	२०४	रणजीत रघुवीर गायकवाड	खुला	२०.०७.१९८५	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.०७.२०४३	वि.व.अ. पदावर पदोन्नत
२०५	२०५	शेखर नवनाथराव तनपुरे	खुला	०५.०३.१९८६	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.०३.२०४४	
२०६	२०६	यशवंत भाऊराव नागुलवार	विमाप्र	०१.०७.१९७६	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.०६.२०३४	
२०७	२०७	प्रशांत देवेंद्र कोराले	खुला	२८.०३.१९८६	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.०३.२०४४	

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२०८	२०८	वृशाली बाळकृष्ण तांबे	अनु जाती	१४.०३.१९८९	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.०३.२०४७	
२०९	२०९	प्रज्योत देवबा पालवे	भज-क	०४.०८.१९८६	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३१.०८.२०४४	
२१०	२१०	भिमसिंग नवनाथसिंग ठाकुर	खुला	१२.०६.१९८१	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.०६.२०३९	
२११	२११	कमलेश शामराव पाटील	खुला	१६.०६.१९८९	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.०६.२०४७	
२१२	२१२	अजित महाविर साजणे	खुला	१८.०९.१९८६	१६.०९.१९	पदोन्नत	निरंक	१६.०९.१९	३०.०९.२०४४	
२१३	२१३	महेश सुरेश झांजुणे	खुला	१६.१०.१९८८	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.१०.२०४६	
२१४	२१४	श्री. हरिशचंद्र पुजाजी पडगव्हाणकर	भज-ब	२२.०१.१९६४	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०१.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२१५	२१५	श्री. शब्बीरखॉ अस्मतुल्लाखॉ पठाण	खुला	०१.०८.१९६३	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०७.२०२१	सेवानिवृत्त सन-२०२१
२१६	२१६	श्री. बाळराम विठोबा पाटील	खुला	०१.०६.१९६५	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०२३	सेवानिवृत्त सन-२०२३
२१७	२१७	नोवेल विनायक पाखरे	खुला	०८.०७.१९६५	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०७.२०२३	सेवानिवृत्त सन-२०२३
२१८	२१८	तुकाराम लिंबराज लंगडे	खुला	०९.०४.१९६६	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०४.२०२४	
२१९	२१९	रोहीत रामराव चौबे	खुला	१४.०५.१९८६	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०४४	
२२०	२२०	साकेत नरेशराव शेडे	इमाव	०२.०६.१९८८	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०६.२०४६	
२२१	२२१	अमीत लक्ष्मण भिसे	भज-क	२५.०९.१९८९	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०९.२०४७	
२२२	२२२	मयुर सुभाष बोटे	खुला	०४.१२.१९८९	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.१२.२०४७	
२२३	२२३	सचिन बाबुराव निलख	खुला	०७.०७.१९८७	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०७.२०४५	
२२४	२२४	परविन बशीर पठाण	खुला	१०.१०.१९७९	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.१०.२०३७	
२२५	२२५	प्रथमेश विठ्ठल हडपे	भज-ड	१५.१२.१९८७	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.१२.२०४५	
२२६	२२६	अनिल जगन्नाथ पवार	खुला	०९.०९.१९८६	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०९.२०४४	
२२७	२२७	मनोज नामदेव चव्हाण	विजा-अ	०१.०३.१९८७	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	२८.०२.२०४५	
२२८	२२८	सोनल दत्तात्रय वळवी	अनु.जमाती	०९.०५.१९८४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०४२	
२२९	२२९	पांडुरंग शिवाजीराव पाखले	विमाप्र	२७.०६.१९७९	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०६.२०३७	

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२३०	२३०	गणेश धोंडीराम गिरी	भज-ब	१५.०७.१९८८	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०७.२०४६	
२३१	२३१	श्रीमती रतूजा गणपत लटके	खुला	१२.०३.१९९०	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०३.२०४८	
२३२	२३२	विश्वनाथ भ. जाधव	खुला	२१.०४.१९८२	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०४.२०४०	
२३३	२३३	जितेंद्र जनार्दन को-हाळे	खुला	२१.०५.१९८६	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०४४	
२३४	२३४	श्रीमती आशा एकनाथ चव्हाण	खुला	०५.०६.१९८४	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०६.२०४२	
२३५	२३५	जयश्री वामन जाधव	खुला	२०.०४.१९८७	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०४.२०४५	
२३६	२३६	धनंजय गरबडसिंग पवार	विजा-अ	०६.११.१९८८	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.११.२०४६	
२३७	२३७	संदेश बबनराव पाटील	भज-ब	०१.०६.१९८८	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०४६	
२३८	२३८	सुदर्शन कालादास शिसव	अनु.जमाती	२०.०५.१९८६	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०४४	
२३९	२३९	श्रीमती शितल सतिश नांगरे	खुला	३०.११.१९८९	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.११.२०४७	
२४०	२४०	सुधीर विनायक सोनवले	अनु जाती	२३.०५.१९८७	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०५.२०४५	
२४१	२४१	सुनिल केरबा लाड	खुला	२२.०२.१९८४	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	२८.०२.२०४२	
२४२	२४२	बाबा गोरख हाके	भज-क	०१.०२.१९८७	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०१.२०४५	
२४३	२४३	श्रीमती वनिता मारोती बरगे	अनु.जाती	०५.०१.१९८४	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३१.०१.२०४२	
२४४	२४४	संजय देवराज साळुंखे	अनु.जमाती	०३.०६.१९८८	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०६.२०४६	
२४५	२४५	प्रिया दौलतराव मलवे	इमाव	०४.०९.१९८७	२१.१०.२०	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०९.२०४५	
२४६	२४६	आशिष नारायण हिंवरे	भज-ब	०६.०६.१९८५	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	२१.१०.२०	३०.०६.२०४३	
२४७	२४७	आशुतोष गणपत शेंडगे	भज-क	११.०६.१९८५	०८.१२.२०	पदोन्नत	निरंक	०८.१२.२०	३०.०६.२०४३	
२४८	२४८	संजीव सावळाराम खंडारे	अनु जाती	०५.०५.१९६४	०८.०१.२१	पदोन्नत	निरंक	०८.०१.२१	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२४९	२४९	प्रभाकर सदाशिव आत्राम	अनु.जमाती	२३.०६.१९६४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०६.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२५०	२५०	ए.एस.तांगडे	अनु जाती	०१.०८.१९६४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.०७.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२५१	२५१	विलास रंगनाथ काळे	भज-क	१४.०८.१९७६	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.०८.२०३४	

अ. क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	जेष्ठता दिनांक / जेष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२५२	२५२	केलास मारोती गिरे	भज-ड	०७.०९.१९६६	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०९.२०२४	
२५३	२५३	रविंद्र बाबुराव कोंडावार	विमाप्र	२०.०६.१९७६	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०६.२०३४	
२५४	२५४	शितल अमरसिंग राठोड	विजा-अ	१७.१०.१९८०	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.१०.२०३८	
२५५	२५५	गणेश पांडुरंग गांगोडे	अनु जमाती	१५.०६.१९७७	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०६.२०३५	
२५६	२५६	नवनाथ सुरेश कांबळे	अनु.जमाती	०२.०७.१९८६	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.०७.२०४४	
२५७	२५७	संदीप अशोक पाटील	इमाव	१९.०४.१९८५	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०४.२०४३	
२५८	२५८	कल्पना सिताराम वाघेरे	अनु.जमाती	०९.०४.१९८४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०४.२०४३	
२५९	२५९	विजय वसंतराव तळणीकर	खुला	०१.०१.१९६५	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.१२.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२६०	२६०	प्रभाकर सखाराम म्हस्के	खुला	०८.०१.१९६५	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.०९.२०२३	सेवानिवृत्त सन-२०२३
२६१	२६१	भगवान राधाकिसन ढाकरे	इमाव	०१.०४.१९६६	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.०३.२०२४	
२६२	२६२	माधव बाबुराव पोकळे	खुला	१५.१२.१९६४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.१२.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२६३	२६३	मनोजकुमार कन्हैय्यालाल रघुवंशी	इमाव	१७.०९.१९६४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३०.०९.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२६४	२६४	सुनिल लक्ष्मण नाईक	खुला	१४.०८.१९६४	०६.०८.२१	पदोन्नत	निरंक	०६.०८.२१	३१.०८.२०२२	सेवानिवृत्त सन-२०२२
२६५	२६५	अमरजित मोहनराव पवार	खुला	११.१२.१९९०	१२.११.२१	सरळसेवा	२०१७	१२.११.२१	३१.१२.२०४८	
२६६	२६६	भारत मानिकराव खेलबाडे	अनु.जमाती	१४.०२.१९९४	१२.११.२१	सरळसेवा	२०१७	१२.११.२१	२८.०२.२०५२	
२६७	२६७	श्री. इच्छांत शांताराम कांबळी	इमाव	२८.०५.१९६४	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.०५.२०२२	सेवानिवृत्त २०२२
२६८	२६८	श्री. जयराम दुलबा गोंदके	अ.ज.	०१.०६.१९६५	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.०५.२०२३	सेवानिवृत्त २०२३
२६९	२६९	श्रीमती लता बाळासाहेब तौर	खुला	३०.०४.१९६४	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३०.०४.२०२२	सेवानिवृत्त २०२२
२७०	२७०	श्रीमती योगिता अशोक सोनवने (आदिती अतुल कोदे)	विमाप्र	१८.१.१९७७	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.१०.२०३५	
२७१	२७१	श्री. दिपक आत्माराम पवार	अ.ज.	१५.१२.१९८०	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३०.०६.२०३८	
२७२	२७२	श्रीमती सध्या सुधीर डोके	खुला	१५.०३.१९६४	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.०३.२०२२	सेवानिवृत्त २०२२

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	प्रवर्ग	जन्म तारीख	Date of appointment / promotion to the post of सहायक वनसंरक्षक	सहा. वनसंरक्षक या पदावर नियुक्तीचा मार्ग सरळसेवा / पदोन्नत	सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा परिक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानिव दिनांक	सेवा निवृत्ती दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२७३	२७३	श्री. उमेश मल्लीनाथ बिराजदार	खुला	२९.१०.१९८७	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.१०.२०४५	
२७४	२७४	श्री. महेश भगवान चोपडे	भ.ज. (क)	२९.११.१९८७	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३०.११.२०४५	
२७५	२७५	श्री. मनोज अशोक धनविजय	अ.जा.	२२.१०.१९८५	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.१०.२०४३	
२७६	२७६	श्री. अशोक प्रल्हादराव पवार	विमाप्र	१०.०६.१९७९	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३०.०६.२०३७	
२७७	२७७	श्रीमती भाग्यश्री मंचकराव पोले	भ.ज. (क)	२०.०१.१९८८	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.०१.२०४६	
२७८	२७८	श्रीमती वर्षारानी राजाराम खरमाटे	भ.ज. (ड)	०५.०८.१९८२	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.०८.२०४०	
२७९	२७९	श्री. अरविंद आर. जोशी	खुला	०१.११.१९६५	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.१०.२०२३	मृत्यु
२८०	२८०	श्री. सतिष निवृत्तीनाथ गुल्हाणे	इमाव	२६.११.१९६५	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३०.११.२०२३	सेवानिवृत्त २०२३
२८१	२८१	श्री. भिकाजी देऊ गायकवाड	अ.जा.	०१.०६.१९६६	१८.०२.२०२२	पदोन्नत	निरंक	१८.०२.२२	३१.०५.२०२४	
२८२	२८२	रविकांत शिवाजी डेंगरे	भज-ब	०८.०४.१९८८	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१७	२३.११.२३	३०.०४.२०४६	
२८३	२८३	प्रतिक्षा नामदेव काळे	खुला	२९.०३.१९९३	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३१.०३.२०५१	
२८४	२८४	पुजा श्याम लिबंगावकर	अनु.जाती	१६.०९.१९९४	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३०.०९.२०५२	
२८५	२८५	करिश्मा रोहीदासराव कवडे	खुला	१०.०७.१९९१	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३१.०७.२०४९	
२८६	२८६	विशाल भागवत लोंढे	खुला	०१.०३.१९८९	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	२८.०२.२०४७	
२८७	२८७	रामानुज मधुसुदन बांगड	खुला	२४.१०.१९९५	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३१.१०.२०५३	
२८८	२८८	आदेशकुमार सुरेश शेंडगे	भज-क	१६.०६.१९९०	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३०.०६.२०४८	
२८९	२८९	गणेश पोपट मिसाळ	खुला	०५.०२.१९९१	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	२८.०२.२०४९	
२९०	२९०	संदीप दत्तप्रकाश भारती	भज-ब	०१.०३.१९९२	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	२८.०२.२०५०	
२९१	२९१	संकेत उत्तमराव वाठोरे	अनु.जाती	०७.०६.१९९२	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३०.०६.२०५०	
२९२	२९२	शेख तौशिफ शेख हैदर	इमाव तथा खुला	१९.१०.१९९०	२३.११.२०२३	सरळसेवा	२०१८	२३.११.२३	३१.१०.२०४८	